




Rambhau Mhalgi Prabodhini's
Centre for Institution Building and Leadership Studies
626, Narayan Peth, Near Lokhande Talim, Pune-411030
Telephone: 020-24473271; Fax: 020-24465012; Website: www.rmponweb.org

“बस इतनासा ख्वाब है...”

– एक सेल्फी आरपार



सविनय नमस्कार!

पशु पक्ष्यांहून माणसाचे वेगळेपण म्हणजे माणूस स्वप्न बघू शकतो, कल्पना करू शकतो आणि स्वतःच्या कल्पनेनुरूप जग घडविण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करू शकतो. हे जग आज आपल्याला जसे दिसते तसे घडवले आहे ते माणसाची धडाडी आणि वेड या वैशिष्ट्यांनी. आपण राहतो त्या ग्रहास पृथ्वी असे नाव देवून ती ज्या आकाशगंगेचा भाग आहे तिचा देखील ठाव घेणे हे घडू शकले ते केवळ माणसाची 'आदिम जिज्ञासा' आणि 'आपली उत्कंठा शमविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी' या भांडवलावर. परंतु स्वप्ने केवळ झोपेत पाहून उपयोग नाही तर जी स्वप्ने तुम्हाला झोपूच

देत नाहीत तीच खरी स्वप्ने असे आपले लाडके मिसाईल मैन दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम म्हणत असत. शिवाय स्वप्ने पाहणे सोपे असले तरी ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काय करावे इथेच बऱ्याचदा घोडे आडते.

बाकी काही करण्यापूर्वी प्रथम आवश्यक ठरते ते आपण आधी स्वतःस जाणून घेणे, आपल्या क्षमता, मर्यादा आणि आपली स्वप्ने यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे आणि एकदा काय करायचे ते नक्की ठरविल्यावर त्या दिशेने अत्यंत योजनाबद्ध रीतीने प्रयत्न करणे. हे करत असतांना, 'आपण स्वतंत्र असलो तरी अनिर्बंध नाही' याचे सदोदित भान ठेवून आपली भरभराट, विकास, समृद्धी आणि समाज यांचा अन्योन्य संबंध समजून घेतला तर अनेक गोष्टींचा उलगडा होवू शकतो. कारण सुख, यश आणि समृद्धी या सापेक्ष संकल्पना असल्याने त्यांचे प्रमाणीकरण करता येत नाही आणि करू देखील नाही. मग काय करावे, कसे करावे आणि तसेच का करावे...?

या आणि अशाच प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे पुण्यातील संस्था बांधणी आणि नेतृत्व अध्ययन केंद्र प्रस्तुत करीत आहे दोन दिवसांची कार्यशाळा –

या कार्यशाळेत आपल्याला काय शिकता येईल...?

१. मी कोण आहे / कसा आहे आणि तसा का आहे?
२. मला आयुष्यात काय हवे आहे आणि का हवे आहे?
३. माझ्या क्षमता / मर्यादा आणि माझी स्वप्ने – परस्पर संबंध
४. ध्येय निश्चिती म्हणजे काय आणि ती कशी करतात?
५. My SWOT and My DREAMS and SMART Goals
६. परस्पर संबंध – I am OK, You are OK!
७. स्वयंप्रतिमा निर्मिती आणि Branding Yourself!
८. समाजघटक म्हणून माझे योगदान आणि यशाची सापेक्षता

या कार्यशाळेचे एका व्यक्तीस शुल्क रुपये २१५०/- असून या शुल्कामध्ये दोन्ही दिवस – सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि दोन वेळेचा चहा समाविष्ट आहे मात्र निवास समाविष्ट नाही. एका कार्यशाळेसाठी एका वेळेस ४० सहभागींची मर्यादा असल्याने 'प्रथम नोंदणीस प्राधान्य' या तत्वावर गणसंख्या पूर्ण होताच नोंदणी प्रक्रिया थांबवली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यशाळेचे दिवस	शनिवार-रविवार, दिनांक २५ व २६ मार्च २०१७
कार्यशाळेचे स्थान	रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ६२६, नारायण पेठ, लोखंडे तालमीजवळ, पुणे ३०
कार्यशाळेचे माध्यम	मराठी
कार्यशाळेची वेळ	सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३०
कार्यशाळेचे शुल्क	एका व्यक्तीस रुपये २१५०/- (सेवाकरासह)

नोंदणी शुल्क रोख किंवा "रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी" या नावे धनादेश / डिमांड ड्राफ्ट द्वारे प्रदान करू शकता. तसेच NEFT द्वारे थेट आमच्या बँक खात्यात जमा करू शकता. त्यासाठी लागणारा तपशील खालील प्रमाणे

Bank Account Name Rambhau Mhalgi Prabodhini
Bank Account Number 03023011962
Bank Name Janseva Sahakari Bank Limited, Pune
Branch Name Shanipar, Pune
IFSC Code JANA0000003

NEFT च्या पर्यायाने शुल्क जमा करणाऱ्या इच्छुक सहभागींनी, कृपया त्यांच्या शुल्क प्रदानाची माहिती शुल्क स्वीकृतीच्या बँक पावतीसह, आमच्या प्रतिनिधीस तत्परतेने देवून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

आपल्या अडचणी, शंका, सूचना व अधिक माहितीकरिता आपण आम्हाला खालील प्रकारे संपर्क करू शकता.

दूरध्वनी: ०२० – २४४७३२७१

भ्रमणध्वनी: ९४२१०२९४६३ (बालाजी खरात) / ९८२२९७१०७९ (राहुल टोकेकर)

ईपत्र पाठविण्यासाठी आमचा ईमेल पत्ता – cibls@rmponweb.org

आमची वेबसाईट – <http://rmponweb.org/>

फेसबुक पेज – <https://www.facebook.com/rmponweb.org>